

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र,पुणे :

सेतू अभ्यास पूर्व चाचणी

विषय - मराठी

इयत्ता सहावी.

गुण २०

विद्यार्थ्यांचे नाव -----

प्रश्न:१.अ)खालील उतारा वाचून योग्य शीर्षक लिही. (गुण-१)

आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करावयाचा आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उपदेशाला काय अर्थ? त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही. कृतिशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून काही कृती न करता दुसऱ्यास उपदेश करू नये. आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशाचे महत्त्व पटवून द्यावे. म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे.

१. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
२. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण.
३. करावे तसे भरावे.
४. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.
५. विचार करून बोला, बोलून विचार करू नका.

ब )'काहीही न करणे' यासाठी उताऱ्यात कोणता शब्द आला आहे ते लिही. (गुण-१)

प्रश्न:२.कोरोना-१९ पासून सुरक्षित राहण्यासाठी एक घोषवाक्य लिही.(गुण-१)

प्रश्न:३.चित्रावरून गोष्ट तयार कर.(गुण-३)



प्रश्न:४.पुढील आद्याक्षरापासून नाम,विशेषण व क्रियापद बनव. (गुण-३)

‘प’

प्रश्न:५.खालील वाक्याचा काळ ओळख. बाग सुंदर आहे.(गुण-१)

प्रश्न:६.खालील जाहिरात वाचून त्याआधारित प्रश्नांचीउत्तरे लिही.(गुण-३)

सुशखबर ! सुशखबर ! सुशखबर !  
शब्दगंगा येऊ द्या घरोघरी!

पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

- छोटासाठी व मोठ्यासाठी स्वतंत्र दालन.
- नामवंत साहित्यिकांची पुस्तके.
- विविध विषयांवरील पुस्तके.
- मुलांसाठी आवडत्या गोष्टीची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतीची पुस्तके.
- सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष चर्चासत्रे करण्याची संधी.

कालावधी : १५ ते २० ऑक्टोबर २०२०  
वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ८.००  
स्थळ : शारदा विद्यालयाचे सभागृह

पुस्तक खरेदीवर २०% सवलत.

त्वरा करा. आपला पुस्तकसंग्रह समृद्ध करा.

उद्घाटन समारंभ : १५ ऑक्टोबर सकाळी ठीक १० वाजता.  
उद्घाटक : शारदा विद्यालयाचे संस्थापक श्री. विजेंद्र सातपुते.

१) ही जाहिरात कशा संदर्भात आहे?

२) कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणारआहे?

३) प्रदर्शन कोठे भरणार आहे?

प्रश्न:७.खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. (गुण-३)

आमची गाय खूप दूध देते. आई दूध तापवून साय काढते. सायीपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनवते. थोडे तूप काकीला देते. थोडे तूप मामीला देते. तरीही घरी खूप तूप असते. आई मला तूप - भात खायला देते. मला तूप खूप आवडते.

अ)आई तूप कोणा - कोणाला देते?

ब)दुधापासून लोणी कसे बनते?

क)मजकुरात हे -चिन्ह आले आहे का. त्याचे नाव लिही.

प्रश्न:१.खालील पत्राचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. (गुण-४)

दि. १०/०६/२०२१

प्रिय बाई,

टीव्हीवर परत यावर्षी कोरोना -19 मुळे शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे, ही बातमी पाहिली आणि गेल्या वर्षीचा जून महिना डोळ्यासमोर तरळू लागला. बाई, गेल्या जून मध्ये कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही हे ऐकून खरं तर खूप आनंद झाला. खरं खरं सांगते बाई हा आनंद क्षणभंगुर होता.

थोड्याच दिवसात या सुट्ट्या आपल्यापासून काही हिरावून घेत आहेत याची जाणीव होऊ लागली; कुठेतरी नवीन शिकण्यापासून शाळेतील गमतीजमती, नवीन मित्र-मैत्रिणी आणि भन्नाट खेळांपासून आम्ही पोरके होत आहेत का? असे वाटायला लागलेय. शाळेतला प्रत्येक तास, तुमचे शिकवणे हे आठवू लागलेय. बाई एक विनंती आहे! तुमच्या मोठ्या साहेबांना सांगा आणि माझी शाळा पुन्हा सुरू करा.

तुमची,  
सायली

माझा पत्ता:

सायली कदम

मु.पो.ता.अंबेजोगाई

जि. बीड. पिन - ४३१५१७.

अ)पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तू कशावरून ओळखलेस ते लिही.

ब)'काही काळापुरतेच' यासाठी पत्रात कोणता शब्द आला आहे ते लिही.

क)पत्रात सायलीने कोणत्या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे?

ड)पत्रातील सायलीच्या पत्याप्रमाणे तुझा पत्ता तयार कर व लिही.

